

August 15, 2024

### **BSE Limited**

P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 532159

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2024

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement of the unaudited financial results for quarter ended June 30, 2024, published by the Company in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) on August 14, 2024.

You are requested to take the same on record.

Thanking You,
Yours Faithfully

**For Trescon Limited** 

Mandar Chavan Company Secretary

FINANCIAL EXPRESS



Place: Mumbai

### **Trescon Limited** TRESCON

CIN: L70100MH1995PLC322341 Regd Office: 301, Third Floor, Skyline Wealth Space, Nathani Road, Vidyavihar (West), Mumbai - 400 086 Email: cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022 - 46165611

**Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results** 

Tor	for the quarter ended on June 30,2024 (₹ In lakhs)										
		STAND	ALONE			CONSOL	IDATED				
Particulars	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024			
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited			
Total Revenue	136.74	108.84	137.62	461.94	76.87	108.84	137.62	461.94			
Total Expenses	164.09	121.49	33.4	209.16	161.99	121.49	33.4	209.16			
Net Profit before Tax	-27.35	-12.65	104.22	252.77	-85.12	-12.65	104.22	252.77			
Net Profit after Tax	-34.31	-10.97	78.73	141.82	-100.24	-10.97	78.73	141.82			
Other Comprehensive Income	-	-	-	-		-	- 1	-			
Total Comprehensive Income for the period (after tax)	-34.31	-10.97	78.73	141.82	-100.24	-10.97	78.73	141.82			
Equity Share Capital ( Paid up)	7077.17	7,077.17	7,077.17	7,077.17	7077.17	7,077.17	7,077.17	7,077.17			
Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2700.07										
Earnings per Share - Basic and Diluted (Rupees)	-0.05	-0.02	0.11	0.20	-0.14	-0.02	0.11	0.2			
Notes: The above is an extract of the detailed formation	at of Financ	ial Results f	iled with the	Stock Exch	anges unde	r Regulation	n 33 of the S	EBI (Listing			

and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company - https://www.trescon.com/investors-section/financial-results.html For and on behalf of the Board of Directors **Trescon Limited Dinesh Patel** 

Managing Director DIN: 00462565 Date : August 12, 2024

Abhishek Corporation Limited Regd Off. & Works: Gat No. 148, Tamgaon, Kolhapur-Hupari Road, Dist. Kolhapur 416 234 (INDIA), Ph. 91-231-2676191, 2676671,

Fax No.: 91-231-2676194, E.mail: admin@abhishekcorporation.com CIN: L51491PN1993PLC073706

Sr.	MAGDAPERUSKO-POTHET	Quarter I	Year Ended on	
No.	Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
NU.		( Unaudited )	( Unaudited )	( Audited )
1.	Total Income from operation	114.43	542.10	979.91
2.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	(246.29)	(199.67)	(845.95)
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(246.29)	(199.67)	90,520.06
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(246.29)	(199.67)	90,520.06
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(246.29)	(199.67)	90,675.38
6.	Equity Share Capital	1,600.85	1,600.85	1,600.85
7.	Reserves (Excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	a Para da La Caración de Carac	•	(1,687.07)
8.	Earing Per Share (of `10/-each) (for continuing and discontinued operations)-	(1)		
	Basic:	(1.54)	(1.25)	565.45
	Diluted:	(1.54)	(1.25)	565.45

Notes: i) I his statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards.) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30th June, 2024 Filed. with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI ( Listing Oblogations and Disclosure Requirements ) Regulations, 2015. The detailed Financial results and this extract were reviwed by Audit Committee and approved by Board of Directors in their meeting held on 13th August, 2024. The full format of Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites & Companies Website.

For Abhishek Corporation Limited

Place: Kolhapur Date: 13th August, 2024 Deepak Choudhari Managing Director

# 110 FAT 1111

## **Asian Star Company Limited**

ASIAN STAR

Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021. Email Id- info@asianstargroup.com, Website- www.asianstargroup.com Tel No: +91 2262444111, Fax: +91 2222043747

CIN: L36910MH1995PLC086017

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **ENDED JUNE 30, 2024** 

	p				(Rs. In Lacs)			
		Consolidated						
Sr.	Particulars		Year ended					
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024			
	[	Unaudited	Audited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	76,686.81	99,409.43	93,365.31	3,55,202.33			
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2,145.68	2,322.43	2,844.08	9,710.53			
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	2,145.68	2,322.43	2,844.08	9,710.53			
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and / or Extraordinary Items and /or Minority Interest)	1,846.98	1,866.31	2,287.90	7,723.15			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	1,845.78	1,788.49	2,345.22	7,607.45			
	Face value of share	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-			
6	Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.68			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date	200000000000000000000000000000000000000	57/78/289/cobes	2015/01/2015/02/202	1,49,321.63			
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) before Extraordinary Items (not annualised)				11/1/9/06/05/17/1/1			
	a) Basic	11.54	11.66	14.29	48.25			
	b) Diluted	11.54	11.66	14.29	48.25			
9	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)	ALPHRON.	HIDANOSCO.	in and the				
	a) Basic	11,54	11,66	14.29	48.25			
	b) Diluted	11.54	11.66	14.29	48.25			

		i i	Stand	alone	5	
Sr.	Particulars	30	Quarter ended	Ų į.	Year ended	
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
Noth Col		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	60,512.60	68,752.11	68,679.03	2,72,846.21	
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	1,993.05	2,086.01	2,371.70	8,448.68	
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	1,993.05	2,086.01	2,371.70	8,448.68	
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and / or Extraordinary Items and /or Minority Interest)	1,723.53	1,651.59	1,914.61	6,554.30	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	1,723.53	1,564.19	1,914.61	6,466.90	
	Face value of share	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-	
6	Paid up Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.68	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date	V.,72			97,865.94	
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) before Extraordinary Items (not annualised)					
	a) Basic	10.77	10.32	11.96	40.95	
	b) Diluted	10.77	10.32	11.96	40.95	
9	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)					
	a) Basic	10.77	10.32	11.96	40.95	
	b) Diluted	10.77	10.32	11.96	40.95	

The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial Results

- are available on the websites of the Company i.e. www.asianstargroup.com and the Stock Exchange i.e www.bseindia.com. Other Comprehensive Income is mainly comprising of foreign currency transalation income / (loss) arising on consolidation of foreign subsidiaries which hitherto was under Foreign Currency Transalation Reserve as per the earlier accounting standards, now routed through the \*Other Comprehensive Income /(loss) as per the IND AS.
- The same is not to be considered as part of the net profit / (loss) and for computatio of Earning Per Share as per the IND AS. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on August 13, 2024.

The figures for the previous periods/year have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/

By order of the Board For ASIAN STAR CO. LTD.

ARVIND T. SHAH Place: Mumbai CHAIRMAN, CFO & MANAGING DIRECTOR Date: August 13, 2024 (DIN - 00004720)



Registered Office: 19-A Dhuleshwar Garden. Jaipur, Rajasthan, India, 302001. www.aubank.in

LOAN AGAINST GOLD - AUCTION NOTICE ON "AS IS WHERE IS" BASIS The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from AU Small Finance Bank Limited ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/their dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles on 20 Aug 2024 between 11:00 AM - 3:00 PM (Time) at below mentioned branches according to the mode specified therein. In the case of deceased borrowers, all conditions will be applicable to legal heirs. Please note that in the event of failure of the above auction, the bank reserves its right to conduct another auction without prior intimation.

E-Auction Branch Details (E-auction will be conducted by using Weblink https://gold.samil.in)

AKOT - 24660000847324 | AMALNER - 23660001927608 23660002306260 24660000218888 | AMRAVATI - 23660001906348 23660001955704 24660000067891 24660000654606 24660000821773 | ANDHERI FOUR BUNGALOWS - 9001090135017680 | BHUSAWAL - 23660001995678 23660001996476 23660002006724 23660002048774 24660000814536 24660000830265 24660000894474 | CHALISGAON - 23660001937699 23660001940233 23660001963189 23660001983441 23660002001473 23660002023832 23660002046018 23660002103422 | DHULE 23660001956623 23660002045850 23660002158127 | EAST STREET CAMP PUNE - 9001090137582190 | GONDIA FULCHUR ROAD - 9001090134880950 GONDIYA - 23660001989510 24660000871787 | KALYAN 24660000905745 | MUMBAI - MAROL - 24660000191406 | NAGPUR 9001090135589760 | NAGPUR - 2 - 24660000014722 | NAGPUR - SHANKAR NAGAR - 23660000883916 | NAGPUR RAMDAS PETH - 9001090134867900 9001090134740700 9001090134875530 | NANDGAON - 24660000870169 24660001241156 | NIBM - 9001090139969320 | PUNE - 23660001319423 23660002310572 | PUSAD - 23660001973440 24660000542557 SHRIGONDA - 23660001973920 | THANE\_MIRA ROAD - 9001090139533570 WANI - 23660002049563 | WANI\_SAI MANDIR CHOWK 9001090134682790 | YAVATMAL - 23660001966493

Note: The auction is subject to certain terms and conditions mentioned in the bid form,

**Particulars** 

Net Profit/(Loss) for the period before Tax,

Net Profit/(Loss) for the period after Tax,

comprihensive Income (after Tax)

the Balance Sheet of the Previous Year)

Earning Per Share (before extraordinary items)

0 Earning Per Share ( after extraordinary items)

Equity Share Capital

Basic & Diluted

Basic & Diluted

Place :- Mumbai

Date :- 13-08-2024

(after Exceptional and / or Extraordinary items)

(after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after Tax and other

Reserve (Excluding Revalution Reserve as shown in

**Particulars** 

Total income from operations (net)

(before Tax and Exceptional items)

Net Profit / (Loss) for the period before Tax

Net Profit / (Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income for the period

Other Comprehensive Income (after tax)]

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in

Earnings Per Share (of Face Value of Rs. 10/- each). (for continuing and discontinued operations)

Net Profit / (Loss) for the period

(after Exceptional items)

after Exceptional items)

Paid-up Equity Share Capital

(Face Value of Rs. 10/- each)

Basic (in Rs/p)

Diluted (in Rs/p)

Place: Mumbai

Date: 12th August, 2024

the Balance Sheet of previous year)

website of the Company at www.supertex.in.

Other Comprehensive Income for the period

and / or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional

Total Comprehensive Income for the period (comprising)

Total Income

which is made available before the commencement of auction. Manager

AU Small Finance Bank Limited

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED CIN. L28910MH1979PLC021212

Regd Off.: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardeo Road, Mumbai 400007, Tel: 23893022/23 Email: shivimpl@shivagrico.com Website: www.shivagrico.in

**EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2024

(In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI ( Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.)

## **SPV GLOBAL TRADING LIMITED**

CIN L27100MH1985PLC035268 28/30, Anant Wadi, Binani Bhavan, Ground Floor, Bhuleshwar, Mumbai 400002.

**E-mail**: spvglobaltrading@gmail.com, Website: www.spvglobal.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2024

						(Rs. In lakhs)	LXCept LFC
Sr	Particulars		STANDALONE			CONSOLIDATED	
No		Quarter Ended	Corresponding 3 months ended in the previous year Quarter Ended	Previous Year Ended	Quarter Ended	Corresponding 3 months ended in the previous year Quarter Ended	Previous Year Ended
		30-Jun-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	30-Jun-23	31-Mar-24
1.	Total income from operations ( Net )	274.10	664.24	4,673.08	22,461.97	15,809.17	69,318.75
2.	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities ( before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	(15.74)	6.60	64.36	1,556.52	67.95	1,215.35
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax ( after Exceptional and/ or Extraordinary items )	(15.74)	6.60	64.36	1,556.52	67.95	1,215.35
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax ( after Exceptional and/or Extraordinary items )	(15.74)	4.95	48.03	1,074.77	(1.11)	960.07
5	Equity Share Capital ( Face Value Rs 10/- per share )	196.00	196.00	196.00	196.00	196.00	196.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						15,670.96
7	Earnings Per Share (after extraordinary items ) ( of Rs 10/-each )						
	(a) Basic	(0.80)*	0.25 *	2.45	27.30*	(0.06) *	25.95
	(b) Diluted	(0.80)*	0.25 *	2.45	27.30*	(0.06) *	25.95

current period.

Place: Mumbai

Quarter

Ended

(Unaudited)

976.45

3.46

3.46

2.57

0.00

2.57

0.05

0.05

Vimal chand M Jain

**Manging Director** 

(Rs in Lakhs)

Year Ended

Audited

9.082

32

32

11

17

Place: Mumbai

Date: August 14, 2024

1,134

3,007

0.15

0.15

R. K. Mishra

For Shivagrico Implements Ltd

501.36

Quarter

**Ended** 

(Audited)

1177.01

5.42

5.42

(1.44)

3.60

2.16

501.36

(0.03)

(0.03)

Quarter ended

Unaudited, Unaudited, Unaudited

4.056

15

15

16

1,134

3,007

0.14

0.14

2.930

(4)

(5)

1,134

3,002

(0.04)

(0.04)

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th

June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended 30th

June, 2024 are available on the stock exchange website namely BSE Ltd at www.bseindia.com and also on the

30-Jun-24 31-Mar-24 30-Jun-23 31-Mar-24

1.084

(7)

(8)

1,134

2,980

(0.07)

(0.07)

For Supertex Industries Limited

Chairman & Managing Director

30-06-2024 31-03-2024 30-06-2023 31-03-2024

Quarter

Ended

Unaudited)

808.04

5.00

5.00

3.60

0.00

3.60

0.07

0.07

The above is an extract of the detailed format of quarterly Results for the period ended on 30th, June, 2024 filed

with the STOCK EXCHANGE (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial results are available in the "Investors"

SUPERTEX INDUSTRIES LIMITED

CIN: L99999DN1986PLC000046 Regd.Off.: Plot No.45, Phase II Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH.)

Tel: +91 22 22095630, Website: www.supertex.in; E-Mail: info@supertex.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

section of the company's website (www.shivagrico.in) and on the stock exchange (www.bseindia.com)

501.36

1 The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board at the meeting held on August 13, 2024. The statutory auditors have carried out a limited review of the above results. An unqualified opinion has been issued by them thereon. The full format of the Financial Result for the quarter and year ended on 31st March, 2024 is available on www.bseindia.com and

- The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (India Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and
- notified under section 133 of the Companies Act, 2013. 3 Figures to the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the

(Balkrishna Binani)

**Managing Director** 

**DIN 00175080** 

For SPV Global Trading Limited

Date: 13th August, 2024

(Rs. in Lakhs)

Year

Ended

(Audited)

4360.29

16.20

16.20

7.05

3.60

10.65

501.36

239.03

0.14

0.14

### INFRADEBT INDIA INFRADEBT LIMITED

CIN: U65923MH2012PLC237365 Registered Office: The Capital, 'B' Wing, 1101A, Bandra-Kurla Complex,

Mumbai - 400 051 Tel: +91 22 68196900 Fax: +91 22 68196910

Website: www.infradebt.in E-mail: info@infradebt.in NOTICE OF THE TWELFTH ANNUAL GENERAL MEETING

### AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Twelfth (12") Annual General Meeting (AGM)

of Members of India Infradebt Limited (the Company) will be held on Thursday, September 5, 2024 at 11:00 a.m. IST through Video Conference (VC) to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM. The Company has sent Annual Report for FY2024 alongwith the Notice convening the AGM, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and / or Depositories in accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs. The Annual Report alongwith the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.infradebt.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Act) and Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Members are provided with the facility to cast their votes in respect of the businesses as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Thursday, August 29, 2024 (Cut-off date) shall be entitled to avail the facility of e-voting and the voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paidup equity share capital of the Company. The remote e-voting period commences on Monday, September 2, 2024

Pursuant to the provisions of Section 108 of The Companies Act, 2013 (the

at 9.00 a.m. IST and will end on Wednesday, September 4, 2024 at 5.00 p.m. IST. During this period, the Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Members, who shall be present in the AGM held through VC facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM can also attend/participate in the AGM held through VC but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of

the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request to evoting@nsdl.com. However, if the Member is already registered with NSDL for remote e-voting, then the Member can use the existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to e-voting. Members may refer to the

download section of www.evoting.nsdl.com or contact at 022 - 4886 7000. In case of any grievances relating to e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.com. The details of the AGM are available on the website of the Company at www.infradebt.in, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at

Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting manual available at the

www.bseindia.com. For and on behalf of the Board of Directors India Infradebt Limited

**VERITAS (INDIA) LIMITED** 

CIN: L23209MH1985PLC035702 Regd Office: Veritas House, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400001, Email id : corp@veritasindia.net, Website :www.veritasindia.net

1,5			STANDALO	ONE	C	ONSOLIDATED	(Rs. in Lakhs				
Sr No.	Particulars	Quarter ended 30-06-2024 Un-Audited	Quarter ended 30-06-2023 Un-Audited	Year ended 31-03-2024 Audited	Quarter ended 30-06-2024 Un-Audited	Quarter ended 30-06-2023 Un-Audited	Year ended 31-03-2024 Audited				
1 2	Total income from Operations Net Profit / (Loss) (before tax, exceptional items	6,177.58	6,099.09	24,532.48	75,552.08	49,522.90	3,85,453.4				
3	and/or extraordinary items) Net Profit/(Loss) before tax (After exceptional and	81.85	107.16	480.76	4,783.50	2,521.95	18,788.7				
4	/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (After	81.85	107.16	480.76	4,783.50	2,521,95	18,788.7				
5	exceptional and /or extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprehensive profit/(loss) for the period (after tax )	105.47	99.01	377,27	4,807.12	2,513.80	18,685.1				
	and other comprehensive income (after tax)]	105.47	99.01	375.64	4,910.13	2,320.17	20,013.8				
6	Equity Share Capital Reserves Excluding Revaluation Reserves as per	268.10	268.10	268.10	268.10	268.10	268.1				
8	last audited balance sheet Earning per equity share ( For Continuing operation):	38	0.00	18,971.45	2,55,701.35	(B)	2,50,746.2				
DAC/	(1) Basic (2) Diluted	0.39	0.37 0.37	1.41	17.93 17.93	9.38 9.38	69.6 69.6				

- The above Un-audited Standalone/Consolidated financial results for the guarter ended June 30, 2024 of Veritas (India) Limited ("The Company") which have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 13, 2024 The above results have been subjected to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- 2. The Financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 and SEBI Circular No. CIR/DFD/FAC/62/2016 dated July 5, 2016.
- The above Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and also on website of the company (www.veritasindia.net)

FOR VERITAS (INDIA) LIMITED Sd/-Paresh Merchant Managing Director DIN: 00660027

[Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules. 20141 **Intriskelion Labs Private Limited** CIN: U74999MH2017FTC299029 Regd. Office: Plot No. C 20 G Block, Bandra Kurla Complex, Mumbai City, Mumbai-400051, Maharashtra, India Email: intriskelionin@globalupside.com Before the Central Governmen Through the office of the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, Mumbai In the matter of Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

Form No. INC-26

Suvek Nambiar

Managing Director & CEO

And in the matter of Intriskelion Labs Private Limited having its Registered Office at Plot No. C 20 G Block, Bandra Kurla Complex, Mumbai City, Mumbai-400051, Maharashtra, India **APPLICANT COMPANY PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the General Public

that Intriskelion Labs Private Limited (the Company) proposes to make an Application to the Central Government through the office of the Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs, Mumbai under section 13 of the Companies Act, 2013, read with Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014, and other applicable provisions, if any, seeking confirmation/approval of alteration of Clause II of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed by the members of the Company in the Extra Ordinary General Meeting held on 12th August, 2024 to enable the Company to change its registered office from the State of Maharashtra to the State of Karnataka. Any person whose interest is likely to be affected by the proposed change of registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing Investor Complaint Form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit, stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within 14 days from the date of

For Intriskelion Labs Private Limited **Aarti Shenoy** Date: 13.08.2024 Director Place: Mumbai DIN: 08968066 Address: 4, Shilpa Shree, 64-C, Chunahatti, Sion Trombay Road, Mumbai,

address mentioned above..

Maharashtra-400022

publication of this notice, with a copy to the

Applicant Company at its Registered Office

Place: Mumbai financialexp.epapr.in

### **PUBLIC NOTICE**

by this Notice Public in General is Informed That Late Mrs. Rukhshana Afzal Lakha was the 50% Owner in Shop No. 206, in the Building Known as "Moriswala Permises Co-operative Society Ltd "S. S. Musafir Khana Road Palton Road, Fort, Mumbai - 400001. Mrs. Rukhshana Afzal Lakha Died Or 11/07/2023 Leaving Behind Her Lega Heirs as (1) Mr. Gulam Afzal Mohamed Usman Lakha (2) Mrs. Fiza Shabb Merchant and (3) Mr. Rameez Afza

Merchant and (3) Mr. Rameez Afzal Lakha.
If Any Person/s Claiming Any Interest On The Legal Heirs and Said Shop By Way Of Sale, Exchange, Lease, Mortgage, Gif, Trust, Inheritance, Bequest, Possession, Lien, Easement Etc Hereby Request To Claim Within 14 Days From The Date Hereof At. Adv. Mr. Siraj Faruk Ghiwala, Add. Shop No. 4, Madina House, Karimi Park, Bldg No. 2, Amrut Nagar, Oshiwara Garden Road, Joneshwari (West) Garden Road, Jogeshwari (West) lumbai - 400102.

Siraj Faruk Ghiwala - Advocate, Mobile No. 9224194897 Date: 14/08/2024 Place: Mumbai

Particulars

Profit from ordinary activities before tax and

Total comprehensive income/(loss) for the

Particulars

Profit from ordinary activities before tax

Net Profit for the period / year end

Total comprehensive income for the

Earnings per share (Basic and Diluted) (Rs.) \*

to conform to current period's classification.

PARTICULARS

(before Tax, Exceptional and/Or Extraordinary ite

Net Profit/(Loss) for the period before Tax

Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items

(after Exceptional and/ Or Extraordinary items

Total Comprehensive Income for the Period

and other Comprehensive Income (after tax)

(Comprising Profit/(Loss) for The period (after tax)

Reserves (Excluding Revaluation Reserve) as sho

in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (For continuing and discontinuing Operations.)

fore share of profit / (loss) of joint venture

Not annualized except for the year ended March 31, 2024

Not annualized except for the year ended March 31, 2024

principles generally accepted in India and in terms of the Regulation.

Total Income from Operations (net

Net profit/(loss) for the period / year

(Face Value Rs. 2/- per share)

period / year

6 Other Equity

b. Diluted:

Notes :

Equity Share Capital

Earnings Per Share\*

1 Standalone information

period / year end

Date : August 13, 2024 Place : Mumbai

Total Income from Operations

Net Profit/(Loss) for the period

Basic & Diluted:

Regulations, 2015.

Date: 13.08.2024

PROZONE REALTY LIMITED (Formerly known as PROZONE INTU PROPERTIES LIMITED)
CIN: L45200MH2007PLC174147

Nebsite: https://prozonerealty.com Email: info@prozonerealty.com Tel.: 022 – 68239000
Regd. Off: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri West, Mumbai- 400 053 Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended

30 June 2024

Unaudited)

(569.47)

3,052.06

(0.30)

115.77

86.64

86.69

2 The Unaudited consolidated financial results of the Company have been prepared i accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 'Interim Financial Reporting', prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other recognised accounting

The above Unaudited consolidated financial results are available on the company's website (www.prozonerealty.com) and stock exchanges websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com), where the shares of the Company are listed.

Previous period's / year's figures have been re-grouped / re-classified wherever necessary

V R FILMS & STUDIOS LIMITED
(CIN No: L92100MH2007PLC177175)

Registered Office: 19, Chhadva Apts, Sion-Trombay Road, Chembur,Mumbai, Maharashtra, India, 400071
Website: www.yrfilms.in | Email: smejpp@vrfilms.in | Phone: 022-25273941

Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the guarter ended

30 June, 2024

. The Unaudited Standalone Financial Results have been prepared in accordance with the recognition and mea

Ine Unaudited Standadone Financial Hesults have been prepared in accordance with the recognition and measurement principles provided in Indian Accounting Standards (IndAS 34), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) under SEBI (LODR) Regulations 2015, The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations (2015).

. In accordance with Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the above Unaudited Standalone Financia

Results of the Company are posted on Company's website (www.vfilms.in) on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the company's shares are listed.
 The figures for the quarter ended 31st March, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the reviewed year-to-date figures up to third quarter of the respective financial year.
 The Company operates in a single segment only i.e Film Distribution and Dubbing.
 Figures of previous year/ period have been re grouped/recast wherever necessary in order to make then comparable.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई.

जाहिर नोटीस

व तो सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यानी दिनाक : १३.०८.२०२४ रोजी तात्पुरता स्वीकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकाना सदर नोटींस व्दारे कळविण्यात येते की सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या

दिनाकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(५) याचेसमोर दाखल

करावी, अन्यथा, सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल

अहवालावरील सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आँदेश करण्यात

आज दिनाक १३.०८.२०२४ रोजी माझ्या सहीनिशी व सहायक धर्मादाय आयुक्त-

येईल, याची नोंद घ्यावी.

याच्या शिक्क्यानिशी दिली

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ अ वाचावे)

कार्यालयाचा पत्ता

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.

धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला,

सारमीरा रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३०

Quarter Ender

(671.96)

,432.18

3,052.06

-0.35

358.93

631.20

274.68

665.82

0.18

For and on behalf of the Board of Directors of

 Quarter Ended
 Year Ended

 30.06.2024
 31.03.2024
 30.06.2023
 31.03.2024

(568.50) (1.325.75) 1.304.60

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024

3,219.19 5,157.89 5,355.57 18.451.2

(Audited) (Unaudited) (Audited)

1.401.92

1,305.17

3,052.06

0.58

### जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की. मल

मेळालेल्या माहिती नुसार , गाव - सोपारा, तालुका वसई , जिल्हा - पालघर येथील जमीन सर्वे. नं ३४/१/३४/४ भूखंडक्र.-४,क्षेत्र५-१६-०० आर वौ. मीटर, ह्या जमिनीचे यमुना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. हे मालक आहेत आणि . मालकांनी सदर जिमन विकासासाठी देण्याचा विचार केला आहे त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडन परवानगी घेण्याच्या प्रक्रियेत तरी, कोणत्याही पक्ष/व्यक्ती/संस्थेचे होणत्याही पक्ष/व्यक्ती/यांना आक्षेप/दावा/अधिकाः ासल्यास खालील पत्त्यावर लिखित स्वरुपात वाक्षरी पुराव्यासह वृत्तपत्रात ही सूचना प्रसिद्ध ाल्यापासून १४ दिवसांच्या आत यावे.जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेल नाही तर सदर जिमनीचा व्यवहार हरकत विरहीत आहे केंवा हरकत असल्यास सोडन दिली आहे असे प्रमजण्यात येईल आणि यमुना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. ह्यांची मालकी आणि हक्व निर्निवाद आहे असे मानले जाईल व त्या बाबातचे प्रमाणपत्र त्यांच्या नावावर दिले जाईल ह्याची नोंद

श्री . तुषार आर . पाटील, वकील ग्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुक - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०९

Year Ended

635.8

285.25

192.6

3,052.06

0.30

0.30

d) (Audited

1,112.3

634.4

3,837.2

Sd

Bipin Gurnar

(Rs. In Lacs)

Year Ended

(Audited)

1240.09

24.11

(74.99)

(74.99)

(61.30)

55.14

CEO & Whole Time Directo DIN: 07966971

STANDAL ONE

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024

(Unaudited)

155.1

(127.47

(127.47

(127.47

(127.47

For V R Films & Studios Limited

Mr. Manish Dut

DIN: 01674671

Quarter Ended

(Audited)

597.92

40.43

40.43

54.74

Jnaudited)

231.13

(84.97)

239.33 1.081.93

209.39

156.80

157.08

## अंबरनाथ नगरपालिकेत शिवकालीन शस्त्रांचे विशेष प्रदर्शन

### गॅलेक्सी क्लाऊड किचेन्स लिमिटेड

**सीआयएन**:एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ **नोंदणीकृत कार्यालय:** नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० दूरध्वनी: १२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	_				(रु. लाखात)		
अ.			संपलेली तिमाही				
क्र.	तपशील	30.08.28	39.03.28	30.08.23	39.03.28		
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	980.26	२५९.०४	६६.७३	888.60		
ર	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर व विशेष साधारण बाबपूर्व)	(२३१.३६)	(१६५.३४)	(२४२.२८)	(१४२३.०२)		
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(विशेष साधारण बाबनंतर)	(२३१.३६)	(9६५.३४)	(२४२.२८)	(१४२३.०२)		
8	कर व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२३१.३६)	(१६५.३४)	(२४२.२८)	(१४२३.०२)		
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	(२३१.३६)	(१५८.२६)	(२४२.२८)	(9894.98)		
ξ	समभाग भांडवल	8883.00	8883.00	8883.00	8883.00		
0.	इतर समभाग				(६६३६.१५)		
۷	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.१०/– प्रत्येकी)						
	मूळ व सौमिकृत	(0.49)	(0.30)	(0.48)	(३.१७)		

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.०८.२०२१

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्व गॅलेक्सी क्लाऊड किचेन्स लिमिटे सही/ पुर्णवेळ संचालव

(रु.लाखात)

ठिकाण: दिल्ली दिनांकः १२.०८.२०२४ डीआयएन:१०४६९०८

### s@nal

### सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

मीआयएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५

<mark>णीकृत कार्यालयः</mark> प्लॉट क्र. २८/१ए, गाव ढेकु, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र. दुर.:९१-२२४९६३३१२८,  $$\hat{z}$ -मेलः info@sonal.co.in, वेबसाईटः www.sonal.co.in ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			एकमे	व	
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२५११.८३	२१४०.०६	909६३.८६	८४१२.८५
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<i>۷</i> ۲.08	<b>Ę</b> Z. <b>?</b> 0	२४९.२४	302.34
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<b>८५.७</b> ४	<b>&amp;</b> Z.20	२४९.२४	302.34
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<b>६</b> ४.२१	\$9.00	9८५.8५	२२६.५८
4,	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))*	<b>६</b> ४.२५	90.09	9८५.५८	२२७.४६
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	<b>६</b> 0६.90	६०६.१०	६०६.१०	<b>६</b> 0६.90
<b>(</b> 9.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)				
	अ. मूळ ब. सौमिकृत	9.0६ 9.0६	9.9 <b>५</b> 9.9 <b>५</b>	3.0 <b>६</b> 3.0 <b>६</b>	80.E 80.E

कंपनीला कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये विहित सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार इंडएएस वित्तीय वर्ष २०१७-१८ पासून लागू आहे.

. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील एकमेव वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे १२.०८.२०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले. सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय

लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे.

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या कालावधीबाबत निष्कर्ष इंडएएसनुसार आहेत, जे मर्यादित पुनर्विलोकन किंवा लेखापरिक्षणावर अवलंबून नाही तथापि व्यवस्थापनाने पडताळणीनंतर हमी दिली आहे की, सदर वित्तीय निष्कर्ष त्यांचे कारभाराचे योग्य व सत्य स्वरुप आहे.

कंपनीच्या निबंधकाद्वारे सूचना दिल्याप्रमाणे ३१ मार्च, २०२४ रोजी व ३० जून, २०२४ रोजी गुंतवणूकदारांच्या तक्रारी शून्य होत्या.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे तिमाही/वर्षाचे वर्गीकरण/निवारणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले आहेत.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही/ संदीप अरोरा ठिकाण: खोपोली व्यवस्थापकीय संचालक

### FTRESCON

दिनांक: १२.०८.२०२४

### ट्रेस्कॉन लिमिटेड

सीआवपनः एल७०१००एमएच१९९५पीएलमी३२२३४१ नोंदणीकृत कार्यालयः २०३-२०४, २रा मजला, ऑर्बिट प्लाझा, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. द्र.:०२२-४९१५३५९९, वेबसाईटः www.trescon.com, ई-मेलः cs@trescon.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एव	<b>हमेव</b>		एकत्रित			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	30.05.78	38.03.88	30.06.73	\$8.03.88	30.05.78	\$8.03.88	३०.०६.२३	38.03.88
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
एकूण महसूल	१३६.७४	१०८.८४	१३७.६२	४६१.९४	৬६.८७	१०८.८४	१३७.६२	४६१.९४
एकूण खर्च	१६४.०९	१२१.४९	33.8	२०९.१६	१६१.९९	१२१.४९	33.8	२०९.१६
करपूर्व निञ्वळ नफा	- २७.३५	-१२.६५	१०४.२२	२५२.७७	-८५.१२	-१२.६५	१०४.२२	२५२.७७
करानंतर निव्वळ नफा	-38.38	-१0.९७	৮৫.৬३	१४१.८२	-१००.२४	- १०.९७	৮৫.৬३	१४१.८२
इतर सर्वंकष उत्पन्न	-	-	-	-	-	-	-	-
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	-38.38	-90.96	ছে।.১৩	१४१.८२	-१00.२४	-90.96	\$0.50	१४१.८२
समभाग भांडवल (भरणा केलेले)	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१७	৬০৬৬.१৬	७०७७.१७	৬০৬৬.१৬	७०७७.१७	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१৬
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	२७९०.९७							
उत्पन्न प्रतिभाग - मुळ व सौमिकृत (रु.)	-004	-0.07	0.88	0.20	-0.88	-0.07	0.88	0.7
िक्ता मेर्ची (क्रिक्सिंग ऑपन अना निरम्बनीना पि	क्तामीं मार्च विकर्	बाग २०१० =गा	नियार ३३ शस्त्र	ार्गेक ग्रक्ताकेंच	गर गारा स्माग	न जानोनी विजी	ਰ ਜ਼ਿਲਦਾਰੀ ਸਹਿ	च्या जाजाबीच

उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.trescon.com/investors-section/financial-results.html वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ट्रेस्कॉन लिमिटेड सहीं/- दिनेश पटेल (डीआयएन:००४६२५६५)

...

डीआयएन:००१७६९३९

### ठिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑगस्ट, २०२४ **PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED**

CIN: L28100MH1972PLC015817
Registered Office: Near Old Motor Standilwari Nagpur - 440008, Mahalrashtra
Telephone No: 0712-2768743 - 49, Email ld: prabhu.steel@yahoo.com

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम	Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June,					
७ व ७ ओ वाचावे)	Extracts of Statement of Standalone Unaudited Financia			erended 30 J cept per val		
किरकोळ अर्ज क्रमांक : Misc. Application No. ACC/V/1522/2024,		STANDALONE				
THE TANK OF STATES : WISC. Application No. ACC/V/1322/2024,	PARTICULARS	Qı	uarter End		Year Ended	
ACC/V/1523/2024, ACC/V/1524/2024, ACC/V/1525/2024, ACC/V/1526/2024,		30.06.2024	31.03.2024		31.03.2024	
ACC/V/1527/2024, ACC/V/1528/2024, ACC/V/1529/2024, ACC/V/1530/2024,		(Unaudited)	· /	(Unaudited)	(Audited)	
ACC/V/1531/2024, ACC/V/1532/2024, ACC/V/1533/2024, ACC/V/1534/2024,	Total Income from Operations	257.70	431.08	440.13	1539.29	
ACC/V/1535/2024, ACC/V/1536/2024, ACC/V/1537/2024, ACC/V/1538/2024,	Other Income	1.75	13.85	2.16	21.92	
ACC/V/1539/2024, ACC/V/1540/2024, ACC/V/1541/2024, ACC/V/1542/2024,	Net Profit/(Loss) for the period	(4 ( 00)	(47.00)	0.47	(04.05)	
ACC/V/1543/2024, ACC/V/1544/2024, ACC/V/1545/2024, ACC/V/1546/2024,	(before Tax, Exceptional and/ Or Extraordinary items)	(16.90)	(17.80)	9.47	(21.25)	
ACC/V/1547/2024, ACC/V/1548/2024, ACC/V/1549/2024, ACC/V/1550/2024.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or Extraordinary items)	(16.90)	188.45	9.47	185.01	
ज्याअर्थी 'Meghwadi Sarvajanik Ganeshotsav Mandal'	Net Profit/(Loss) for the period After tax	(12112)				
नोंदणी क्र. E-13854/Mumbai या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त	(after Exceptional and/ Or Extraordinary Items)	(12.92)	119.06	7.25	116.38	
Mr. Atmaram Baburao Dharne यांनी	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	(40.00)	440.40	7.05	44.45	
ACC/V/5801/2024, ACC/V/5802/2024, ACC/V/5803/2024, ACC/V/5804/2024,	and Other Comprehensive Income (after tax)]	(12.92)	119.13	7.25	116.45	
ACC/V/5891/2024, ACC/V/5892/2024, ACC/V/5893/2024, ACC/V/5894/2024,	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share) Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown	71.70	71.70	7 1.70	71.70	
ACC/V/5895/2024, ACC/V/5896/2024, ACC/V/5897/2024, ACC/V/5898/2024,	in the Audited Balance Sheet of Previous year	0	0	0	1043.95	
ACC/V/5899/2024, ACC/V/5900/2024, ACC/V/5901/2024, ACC/V/5902/2024,	Earnings Per Share For continuing and discontinuing	-			1043.73	
ACC/V/5903/2024, ACC/V/5904/2024, ACC/V/5905/2024, ACC/V/5906/2024,	Operations.					
ACC/V/5907/2024, ACC/V/5908/2024, ACC/V/5909/2024, ACC/V/5910/2024,	Basic:	(1.80)	16.61	1.01	16.23	
ACC/V/5911/2024, ACC/V/5912/2024, ACC/V/5913/2024, ACC/V/5914/2024,	Diluted:	(1.80)	16.61	1.01	16.23	
ACC/V/5915/2024 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे	Note:	·				

- The figures for the corresponding previous period have been regrouped / recasted / reclassified, wherever necessary, to make them comparable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results. The unaudited financial results for all the periods presented in the unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015, as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- 108, "Operating Segments" is not applicable to the Company.
- The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been approved by the Board of Directors at their respective meetings held on August 13, 2024. The Statutory Auditor have issued unmodified review report on these unaudited financial results As per the Regulation 46(2) for the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the financial results are available of the Company's website:

Date: August 13, 2024

### MAN Industries (India) Ltd

the line pipe people नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६.

वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:cs@maninds.org सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८, ३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(৮.লান্ডান)
		एकमेव			एकत्रित	
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	७३१९३	४६४१८	30८090	७६८७९	88800	३१९४२३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा						
विशेष साधारण बाबपूर्व#)	3299	9५0६	98८५८	२७५०	9838	98830
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	3299	9५0६	98८५८	२७५०	9838	98830
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	ર૪૧૪	99८८	90804	9804	9929	90498
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	2883	9944	99098	१९२६	90८७	१०६४२
भरणा केलेले समभाग भांडवल	3230	३००५	3230	3230	३००५	3230
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत						
राखीव वगळून)	-	-	998903	-	-	9३७२५०
उत्पन्न प्रतिभाग (रु.५/– प्रत्येकी)						
मूळ (रु.)	3.03	9.9८	9८.9९	२.९४	9.90	90.82
सौमिकृत (रु.)	3.48	٩.९८	୩७.୪६	२.८३	9.80	9६.७३

संबी (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही नऊमाहीकरित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. १२.०८.२०२४ रोजी लेखासमितीद्वारे तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच वारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http://www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकत इतर लेखाप्रमाणानसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नवर्गीकृत/पुर्नगठीत/ पूर्ननमुद करण्यात आले आहेत.

कंपनीकडे थकबाकी आदेश पुस्तक स्थिती ही त्या तारखेला अंदाजे रु.४००० कोटी आहे याची पुढील ६ ते १२ महिन्यात पूर्ण करावयाची आहे.

धारण कंपनीने भारतीय प्रतिभुती विनिमय मंडळ (सेबी) कडे तजवीजी अर्ज सादर केला आणि सेबीसह विनिमयानुसार धारण कंपनीने मेरीनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएसपीएल) (पूर्णतः मालकीची उपकंपनी) यांचे एकत्रित वित्तीय अहवाल धारण कंपनीच्या वित्तीय अहवालासह एकत्रित केले. तदनुसार मागील कालावधीकरिताचे एकत्रित वित्तीय अहवाल हे पुढच्या एकत्रीकरणास प्रभाव देण्यास एमएसपीएलच्या वित्तीय अहवालावर आधारित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार पुर्ननमुद केले



दिनांक: १२.०८.२०२४

अध्यक्ष

डीआयएन:०००१२०३३

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित



### Parle Industries Limited

CIN No. L21000MH1983PLC029128 Regd(0): 310-311, The Avenue, Marol, Andheri East. Mumbai-400059
Tel No. 02240132875 Fax: 40033979, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rupees in Lakhs excluding EPS

	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	TARTIOGEARG	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Audited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1)	Revenue From Operation		- Addited		Audited -
II)	Other Income	35.33	16.46	_	46.11
iii)	Total Revenue (I+II)	35.33	16.46		46.11
IV)	Expenses:	00.00	10.40		40.11
l'''	a) Cost of material consumed	_	17.55	_	17.55
l	b) Purchase of stock-in-trade	_	17.00	_	17.00
l	c) Changes in inventories of finished goods, stock in				
l	trade and work-in-progress		(17.55)		(17.55)
l	d) Employee benefits expenses	1.35	1.00	0.72	3.50
l	e) Finance Costs	0.14	1.55	0.72	1.55
l	f) Depreciation and amortisation expense	1.10	4.34	0.04	4.46
l	g) Other expenses	9.52	4.36	6.11	32.18
l	Total Expenses (IV)	12.11	11.25	6.86	41.69
V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional and Tax (III-IV)	23.22	5.21	(6.86)	4.43
VI)	Exceptional items	25.22	J.Z1	(0.00)	4.40
VII)		23.22	5.21	(6.86)	4.43
	Tax Expenses	9.52	0.72	(0.00)	1.53
l ''''	1) Current Tax	3.62	0.69	_	0.69
l	2) (Excess) / Short provision for Tax	0.02	0.03		0.05
l	2) Deffered Tax	5.90	0.03	_	0.84
IX)	Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII)	13.70	4.49	(6.86)	2.90
X)	Other Comprehensive Income (OCI)	10.70	7.73	(0.00)	2.50
lí'	Items that will not be reclassified to Profit and Loss	_	_	_	_
i. ii.	Income Tax relating to Items that will not be reclassified to				
l" <sup>.</sup>	Profit or Loss	_	_	_	_
l iii.	Items that will be reclassified to Profit or Loss	_	_	_	_
iv.	Income Tax relating to Items that will be reclassified to				
l'''	Profit or Loss	_	_	_	_
l	Total Comprehensive Income	_	_	_	_
XI)	Total Comprehensive Income for the period	13.70	4.49	(6.86)	2.90
XII)		1.400.00	1,400.00	1,400.00	1,400.00
	Other Equity	.,	.,	.,	640,379
	Earnings Per Share (of Rs.10/- each) (not annualised)				
"'	(1) Basic (Rs.Per Share)	0.10	0.03	(0.05)	0.02
l	(2) Diluted (Rs.Per Share)	0.10	0.03	(0.05)	0.02
	Notes:			(- 20)	

The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2024. The unaudited Financial Results are prepared in accordance with  $Companies (Indian Accounting Standard) \ Rule, 2015 \ as \ prescribed \ under Section \ 133 \ of the \ Companies \ Act, 2013.$ 

The figure for the quarter ended 31st March 2024 are the balancing figures between the audited financial figures in respect of the full financial year and unaudited published year to date financial figures upto 31st December 2023.

During the year in order to comply with IND AS compliance right to use assets was created and accordingly effect was given in

The Company has one reportable segment i.e Infrastructure & Real Estate in accordance with Ind AS 108. The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

By order of the Board of Directors For Parle Industries Limited

Unnati Jain Chairperson DIN:07910214

व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड

Date: 12th August, 2024

नोंदणीकृत कार्यालय: १०९, उद्योग क्षेत्र, १ला मजला, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुंलुंड पश्चिम-४०००८०, महाराष्ट्र. सीआयएन:एल२४२३०एमएच२००५पीएलसी१५१३४८, **ईमेल:** investor@valiantorganics.com; वेबसा**ईट: www.valiantorganics.com** 

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रू. लाखात इपीएस व्यतिरिक्त)									
अ.		एकमेव				एकत्रित			
क्र.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
	तपशिल	३०.०६.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२१०५.८०	३३०८.५६	4३८५.२२	9९9७३.३९	२१६९.८१	\$309.08	५३८५.२२	98903.८७
ર	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(७७.१९)	(२५५.०२)	५७७.८६	(७५.२५)	(१६.२०)	(२५६.७३)	५७७.८६	(७६.९५)
3	अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	-	-	-
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१००.५६)	(१२१.८५)	४२६.८६	\$8.03	(५०.९३)	(१२३.९३)	४२६.८६	३१.९६
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न								
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)								
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१००.५६)	(१२१.८५)	49.40	\$8.03	(५०.९३)	(१२३.९३)	४२६.८६	89.40
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल	8384.00	8384.00	३२५६.००	8384.00	8384.00	8384.00	३२५६.००	8384300
(g	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या		-	-	9९३४३.9९		-	-	9९३४9.9२
	लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार								
۷	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/–)								
	अ. मूळ	(0.२३)	(0.32)	9.39	0.98	(0.9२)	(0.33)	9.39	0.93

संबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाच संपुर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.valiantlabs.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३० जून, २०२४ रोजी संपर्लेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.०८.२०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सदर वित्तीय निष्कर्ष हे सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये

संतोष वोर

डीआयएन:०७६३३९२३

बृहन्मुबई विभाग मुबई याचेकरीता.

विहित आवश्यक नियमानुसार भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत व्हेलिएंट लॅबॉरेटरिज लिमिटेडकरिता

(0.73) (0.37) 9.39 0.98 (0.97) (0.33)

व्यवस्थापकीय संचालव

देनांक: १२.०८.२०२४

शिक्का

अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

The Company operates only in one segment i.e Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS)

The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 11 "Consolidated Financial Statements" is not applicable to the Company.

As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the unaudite financial results are available of the Company's website; www.prabhusteel.in.